

January 24, 2023

National Stock Exchange of India Ltd. (Symbol: INDUSINDBK)

BSE Ltd. (Scrip Code: 532187)

Luxembourg Stock Exchange

Madam / Dear Sir,

Subject: Newspaper Publication regarding Notice of Postal Ballot

Please refer to our letter dated January 23, 2023 enclosed therewith copy of the Notice of Postal Ballot dated January 18, 2023.

Further to above, we enclose herewith copies of newspaper clippings published by the Bank on January 24, 2023 in Financial Express (in English) all editions and Loksatta (in Marathi) – Pune edition, on captioned subject.

The Postal Ballot Notice was sent in electronic form only to the Members, whose Email IDs are registered and whose names appear in the Register of Members / List of Beneficial Owner as received from the Depositories i.e., National Securities Depository Limited (NSDL) / Central Depository Services (India) Limited (CDSL) as on the cut-off date being Friday, January 20, 2023.

The hard copy of this Postal Ballot Notice along with Postal Ballot forms and pre-paid business envelope will not be sent to the Members for the Postal Ballot in accordance with the requirements specified under the relevant MCA Circulars.

This is for your information and records.

Thanking you,

Yours faithfully,

For IndusInd Bank Limited

Anand Kumar Das Company Secretary

Encl a/A



IndusInd Bank Limited, Building No. 7, Solitaire Corporate Park, Andheri-Ghatkopar Link Road, Chakala, Andheri E, Mumbai - 400 093, India. Tel: (0022) 66412200

Registered Office: 2401 Gen. ThImmayya Koad, Pune 411 001, India Tel.: (020) 2634 3201 Fax: (020) 2634 3241 Visit us at www.indusind.com CIN: L65191PN1994PLC076333

विभागीय कार्यालय, मफतलाल हाऊस, तळमजला, बॅकबे रिक्लेमेशन, एच टी पारेख मार्ग, चर्चगेट, मुंबई - 400020, फोन: 022-22821452 ई-मेल: westernzone@csb.co.in

S CSB Bank

परिशिष्ट IV [नियम 8 (1) पाहा] ताबा सुचना (अचल मालमत्तेसाठी)

निम्नस्वाक्षरीकार हे सीएसबी बँक लिमिटेडचे प्राधिकृत अधिकारी असून त्यांनी सिक्य्रीटायज्ञेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायर्नेन्शिअल ?सेट्स अँड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, 2002 (2002 चा 54) अंतर्गत आणि सिक्युरिट इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रुल्स, 2002 मधील (निवम 3) सह वाचण्यात येणारवा अनुच्छेद 13 (12) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत 13-09-2022 रोजी मागणी सूचना पाठवली ज्यात कर्जदार श्री. निखिल यशवंत चव्हाण आणि सौ. संगिता यशवंत चव्हाण आणि जामीनदार श्री. यशवंत नाना चव्हाण सर्व तहतात फ्लॅट न बी/2, अगरवाल गंगा रेसिडेन्सी, मंत्री मार्केट जवळ, हडपसर, पुणे, महाराष्ट्र- 411028 आणि इतर पत्यावर ग्रामपंचाया कार्यालयाजवळ, सर्वे क्रमांक 257/2ए, चव्हाण चाळ, हडपसर, पुणे, महाराष्ट्र- 411028 यांना सदर सुचना प्राप्त होण्याच्य दिनांकापासून 60 दिवसांचे आत सूचनेत नमूद करण्यात आलेली 05.09.2022 नुसार रक्कम रु. 23,93,132,46/- (रुपये तेवीस लाख त्र्याण्णव हजार एकशे बत्तीस आणि शेंहेचाळीस पैसे फक्त) आणि दि. 06.09.2022 पासूनचे व्याज एवद्रव

कर्जदार सदर रकमेची परतफेड करल्यात असमर्थ ठरल्याने कर्जदार/जामीनदारांना व सर्वसामान्य जनतेस सुचित करण्यात ये को निम्नस्वाक्षरीकार्त्तनी सिक्युरिटी इंटरेस्ट एनफोसीमेन्ट रुल्स, 2002 च्या नियम 8 सह याचण्यात येणारया सदर अधिनियमाध्य अनुच्छेद 13 मधील उप-विभाग (4) अंतर्गत बहाल करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करीत दिनांक 19 जानेवां 2023 रोजी खाली नमुद मालमतेचा ताबा घेतलेला आहे.

बाह्नरे कर्जदार व सर्वसामान्य जनतेस सावधर्गिरीची सचना देण्यात येते की सदर मालमतेच्या संदर्भात कोणताही व्यवहार कर नये आणि असा कोणताही व्यवहार केल्यास तो सीएसबी बँक लिमिटेडच्या 05.09.2022 नुसार रु. 23,93,132,46/ (रुपये तेवीस लाख त्र्याण्णव हजार एकशे बत्तीस आणि शेहेचाळीस पैसे फक्त) व तीवरील व्याजाच्या भाराधीन असेल अनामत मत्ता सोडयुन घेण्यासाठी उपलब्ध येळेच्या संदर्भात कर्जदातंचे लक्ष सदर अधिनिवमाच्या अनुच्छेद 13 च्या उप विभाग (8) मधील तरत्दीकडे वेधण्यात येते.]

(अचल अनामत मालमत्तेचे तपशील)

पुर्वील मालमतेचे सर्व खंड आणि तुकडे - फ्लॅट क्रमांक 102 , पहिल्या मजल्यावर, मोजमाप क्षेत्रफळ 543 ची.फट आ पश्चिम मगरपट्टा शहरातील भूखंड क्रमांक एमपीटी -7 वर बांधलेल्या हॉलकोनिया || या नावाच्या इमारतीत एक कव्हर का पार्किंगसह, सर्व्हें क्र. 148 ए, हिस्सा क्रमांक 7ए, गाव हडएसर, तालुका हवेली, जिल्हा पुणे, महाराष्ट्र- 411028 सी. संगित वज्ञवंत चव्हाण आणि श्री. यशवंत नाना चव्हाण वांच्या मालकीचे.

पूर्व किंवा त्या दिशेला: पॅसेज, दक्षिण किंवा त्या दिशेला: रस्ता, पश्चिम किंवा त्या दिशेलाः विंग एफ, उत्तर किंवा त्या दिशेलाः खुली जागा

दिनांक: 19.01.2023 स्थानः पुणे

प्राधिकृत अधिकारी (सीएसबी बँक लिमिटेड)

विशेष वसूली अधिकारी

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये ब्दारा शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई, विभागीय कार्यालय मुंबई २ एम. यू. चेंबर्स, कार्यालय क्र. १०३, पहिला मजला, अनुपम सिनेमा समोर, गोरेगाव पुर्व मुंबई ६३. फोन : ०२२- २६८६४७४२.

> नमुना ''झेड'' (नियम १०७ पोट नियम ११ (ड-११), पहा)

स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबतची नोटीस

ज्या अर्थी खाली सही केलेला वसुली अधिकारी **श्री. देविदास महादेव पवार** यांनी महाराष्ट्र सहकार्र संस्था नियम १९६१ अन्वये असून दिनांक ०६.०४.२०२१ रोजी मागणी नोटीस ऋणको श्री बापुराव सदाशिव यादव/साँ. संगिता बापुराव यादव/श्री. संदिप सदाशिव यादव/श्री. संदेश **बाळकृष्ण चव्हाण/श्री. रोहीत बापुराव यादव** पत्ता अ/५/१२, भुदरगड तालुका को ऑ. हौ सोसायटी लि., आर.टी.ओ. रोड, चार बंगला, अंधेरी (प), मुंबई - ४०००५३ यांना देऊन नोटीशीमध्ये नमुद केलेली रक्कम रू. २,००,९९,५३८/- (अक्षरी दोन कोटी नव्याण्णव हजार **पाचशे अडतीस रूपये फक्त)** सदर नोटीस मिळाल्याच्या दिनांकापासून ऋणको यांने रक्कम जमा करण्यास कसूर केली आहे. खाली सही करणाऱ्या अधिकाऱ्याने दिनांक १५.१०.२०२२ रोजी जप्तीची नोटीस दिली असुन, पुढे निर्दिष्ट केलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

ऋणकोने रक्कम जमा करण्यास कस्र केल्यामुळे, ऋणकोला या प्रमाणे नोटीस देण्यात येत आहे आणि सर्व नागरीकाना, खाली निर्दिष्ठ केलेल्या मालमत्तेचा खाली सही करणाऱ्याने महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १०७ ११ (ड –१), अन्वये दिलेल्या अधिकारानुसार या **१५** ऑक्टोबर या दिवशी २०२२ या वर्षी ताबा घेतला आहे.

विशेषकरून ऋणकोला आणि सर्व नागरीकांना याद्वारे सावध करण्यात येत आहे की, मालमत्तेसंबर्ध कोणताही व्यवहार करू नये. आणि व्यवहार केल्यास **श्री. देविदास महादेव पवार** वसुली अधिकारी यांच्या बोजाची रक्कम रू. २,००,९९,५३८/- (अक्षरी दोन कोटी नव्याण्णव हजार पाचशे अडतीस रुपये फक्त) आणि त्यावरील व्याज याला अधिन रहावे लागेल. स्थावर मालमत्तेचे वर्णन

निवासी मालमत्ता :- सर्वे नं १३७, हिस्सा नं ३ , सिटी सर्वे नं . ५१०५ , मिळकत नं 0२/0७/009८८, जय भवानी सोसायटी, रामनगर, आकुर्डी, ता. हवेली, जि. पूणे ४९९०९९ क्षेत्रफळ :– ३६५ स्केअर फूट जमीन व त्यावरील बांधकाम ३३३ चौ.फूट.

उत्तरेकडे :- रोड :- श्री, जाधव याची मालमत्ता पुर्वे कडे :- श्री, तिवारी याची मालमत्ता पश्चिमे कडे: - श्री, होलकर याची मालमत्ता दिनांक :- १९/०१/२०२३

चर्तु:सिमा

ठिकाण :- मुंबई

(श्री. देविदास महादेव पवार) वसुली अधिकारी

विशेष वसुली अधिकारी

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये व्दारा शिवकृपा सहकारी पतपेढी लि. मुंबई, विभागीय कार्यालय मुंबई २ एम. यु. चेंबर्स, कार्यालय क्र. १०३, पहिला मजला, अनुपम सिनेमा समीर, गोरेगाव पुर्व मुंबई ६३. फोन : ०२२- २६८६४७४२.

(नियम १०७ पोट नियम ११ (ड-११), पहा)

स्थावर मालमत्तेचा ताबा घेण्याबाबतची नोटीस

ज्या अर्थी खाली सही केलेला वसुली अधिकारी **श्री. देवीदास महादेव पवार** यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ अन्वये असून **दिनांक ०६.०४.२०२१** रोजी मागणी नोटीस ऋणको **सौ.निलाक्षी हेमंत पाटील, श्री. हेमंत रमेश पाटील** यांना देऊन नोटीशीमध्ये नमुद केलेली रक्कम रू. १४,०२,१४८/ – (अक्षरी चौदा लाख दोन हजार एकशे अठ्ठेचाळीस **रुपये फक्त)** सदर नोटीस मिळाल्याच्या दिनांकापासुन ऋणको यांने रक्कम जमा करण्यार कसुर केली आहे. खाली सही करणाऱ्या अधिकाऱ्याने **दिनांक १५.१०.२०२२** रोजी जप्तीर्च नोटीस दिली असून, पुढे निर्दिष्ठ केलेली मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

ऋणकोने रक्कम जमा करण्यास कसुर केल्यामुळे, ऋणकोला या प्रमाणे नोटीस देण्यात येत आहे. आणि सर्व नागरीकाना, खाली निर्दिष्ठ केलेल्या मालमत्तेचा खाली सही करणाऱ्याने महाराष्ट्र सहकारी संस्था नियम १९६१ मधील नियम १०७ ११ (ड –१), अन्वये दिलेल्य अधिकारानुसार या १५ **ऑक्टोबर या दिवशी २०२२ या वर्षी ताबा घेतला आहे.**

विशेषकरून ऋणकोला आणि सर्व नागरीकांना याद्वारे सावध करण्यात येत आहे की, मालमत्तेसंबर्ध कोणताही व्यवहार करू नये आणि व्यवहार केल्यास श्री. देवीदास महादेव पवार वसूर्ल अधिकारी यांच्या बोजाची रक्कम रू. १४,०२,१४८/- (अक्षरी चौदा लाख दोन हजार एकशे अठ्ठेचाळीस रूपये फक्त) आणि त्यावरील व्याज याला अधिन रहावे लागेल.

स्थावर मालमत्तेचे वर्णन

निवासी मालमत्ता :- फलॅट नं. ३, तळ मजला, व्दारका बिल्डीग नं. बी-०४, चाकण तळेगाव रोड समोर, म्हाळुंगे, ता. खेड, जि. पुणे.

सर्वे नं. १२२, १२३, १२६/१, २, ११३/२, १२४, १२५, १२७, १२८/२, ३, ९३, ९४, ९५

उत्तरेकडे:- फलॅट नं. ४

दक्षिणेकडे :- फलॅट नं. १८

पूर्वेकडे :- फलॅट नं. २

पश्चिमे कडे:- मोकळी जागा

दिनांक :- १९/०१/२०२३ ठिकाण :- मुंबई

(श्री. देविदास महादेव पवार) वसुली अधिकारी

यूनियन बैंक 🕼 Union Bank C Access C

वानेवाडी शाखा (३२४९२) बारामती तालुका, जिल्हा पुणे

[रुल ८ (१)] ताबा नोटीस (स्थावर मालमत्तेकरीता)

ज्याअर्थी खाली सही करणार **युनियन बँक ऑफ इंडिया, वानेवाडी शाखा पुणेचे** अधिकृत अधिकारी यांनी दि सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल अंसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ च्या सेक्शन १३(१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार/जामीनदार सौ. शितल वृशांत जगताप आणि श्री. वृशांत अप्पासाहेब जगताप यांना सेक्शन १३ अंतर्गत दि. ०४/०७/२०२२ रोजी मागणी नोटीस (मागणी नोटीस नं. SARFAESI/JULY/01/21-22) बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत नमूद केलेली बँकेला येणे असलेली रक्कम रू. १,१५,४१,३७१.५५ (रूपये एक कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार तीनशे एक्काहत्तर आणि पैसे पंचावन्न फक्त) आणि त्यावरील व्याज अशी सर्व रक्कम सदर नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी.

कर्जदार सदर रक्कम भरण्यास असमर्थ ठरल्यामुळे कर्जदार तसेच सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सब सेक्शन (४) सेक्शन १३ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेल्या मालमत्तेचा दि. २१ जानेवारी, २०२३ रोजी ताबा घेतला आहे.

विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणत्याही प्रकारचा व्यवहार करू नये,असा व्यवहार केल्यास तो युनियन बँक ऑफ इंडिया, वानेवाडी शाखा, पुणे यांना येणे असलेली रक्कम रु. १,१५,४१,३७१.५५ (रूपये एक कोटी पंधरा लाख एक्केचाळीस हजार तीनशे एकाहत्तर आणि पैसे पंचावन्न फक्त) आणि त्यावरील व्याज अशा सर्व रक्कमेच्या अधीन राहील.

सुरक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून घेतले जात आहे. स्थावर मालमत्तेचे वर्णन

अपार्टमेंट नं. ६ चा सर्वसामाईक भाग, क्षेत्रफळ १०६८ चौ. फू. म्हणजेच ९९.२५ चौ. मी. २ रा मजला, (ओव्हर स्टील्ट) गॅरेज फॅमिली युनिट नं. १० सहीत, क्षेत्रफळ २१२ चौ. फू., डब्ल्यूसी आणि स्पेससहीत, कॉर्नरचे क्षेत्रफळ ४० चौ. फू., अंजली अपार्टमेंट बिल्डींग, सब प्लॉट नं. १८ वर बांधण्यात आलेली,सर्व्हे नं. ८०, हिस्सा नं. २, गाव औंध, नोंदणीकरण जिल्हा पुणे, उप नोंदणीकरण तालुका हवेली आणि पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत, चतुःसीमा : उत्तरेस : बाजूची जागा, गॅरेज आणि त्यापलीकडील मिल्ट्रीची सर्व्हे नं. ८०/१ ही जमीन, दक्षिणेस : बिल्डींगमधील डक्ट आणि फ्लॅट नं. ५ चा सामाईक जिना, पूर्वेस : बाजूची जागा आणि प्लॉट नं. २५, पश्चिमेस : बाजूची जागा आणि त्यापलीकडील सब प्लॉट नं. १० व ११

अधिकृत अधिकारी, ਰਿਸ਼ੀਲਿਵਾਂ ੨ ਪੈਰੀਨੀ ਤੇ ਹੈ ਦੇ ਜ਼ੋ . com ਵਿਕਾਰ : पुणे युनियन बँक ऑफ इंडिया प्रपत्र क्र. सीएए.२

(कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम २३०(३) आणि कंपनी (तडजोडी, व्यवस्था आणि एकब्रिकरण) नियम २०१६ च्या नियम ६ आणि ५ च्या अनुषंगान)

राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण, मुंबई न्यायपीठासमोर

सी.ए.(सीएए)/१०/एमबी/२०२३

कंपनी अधिनियम २०१३ च्या कलम २३० ते २३२ सह कलम ५२ आणि अन्य लागु असणाऱ्या तरतुर्दीच्या प्रकरणी.

एडेलविस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड (पूर्वी) एडेलविस सिक्युरिटीज लिमिटेड या नांवान ओळखळी जात होती) आणि त्यांचे प्रत्येकांचे भागधारक आणि ऋणदाते यांच्यामधील व्यवस्थेच्या योजनेच्या प्रकरणी एडेलविस फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड, ही कंपनी अधिनियम १९५६ च्या अंतर्गत स्थापन झाली

असून त्यांचा कॉर्पोरेट आयडेस्टिटी क्रमांक L99999MH1995PLC094641 असून त्यांचे नोंदणीकृत कार्यालय, एडेलविस हाऊस, सी.एस.टी. मार्गाच्या समोर, कालिना, मंबई ४०००९८, महाराष्ट येथे आहे.

प्रथम अर्जदार कंपनी / विभक्त होणारी कंपनी प्रथम अर्जदार कंपनीच्या समभागधारकांच्या सभेवी सुवना आणि जाहिरात

याद्वारे सुचना देण्यात येते की, दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजीच्या आदेशाद्वारे ("न्यायाधिकरणाचा आदेश") राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण (''न्यायाधिकरण'') च्या मुंबई न्यायपीठाने, एडेलविस फायनान्शियल सर्व्हिसस लिमिटेड आणि नुवामा वेल्थ मॅनेजमेंट लिमिटेड (पूर्वी एडेलविस सिक्युरिटीज लिमिटेड या नांवाने ओळखली जात होती) आणि त्यांचे प्रत्येकांचे भागधारक आणि ऋणदाते यांच्यामधील व्यवस्थेच्या योजनेवर ("योजना") विचार करण्यासाठी आणि योग्य वाटल्यास सुधारणांसह किंवा सुधारणांविरहित मंजूरीसाठी कंपनी अधिनियम २०१३ ("अधिनियम") च्या कलम २३० ते २३२ सह कलम ५२ आणि अन्य लागु असणाऱ्या तस्तुर्दीच्या अंतर्गत प्रथम अर्जदार कंपनीच्या समभागधारकांची सभा ("सभा") घेण्याचे निर्देश दिले आहेत

न्यायाधिकरणाच्या आदेशाच्या अनुषंगाने आणि त्यामध्ये दिलेल्या निर्देशांनुसार आणि अधिनियमाच्या लागु असणाऱ्या तरतृदींच्या पुर्ततसाठी तसेव सिकयुरिटीज ऑण्ड एक्सचेंज वोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑक्लीगेशन्स ऑण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्यलेशन्स, २०१५ (''से**बी लिस्टींग** रेग्युलेशन्स'') नुसार, पुढे सुचना देण्यात येते की सदर सभा व्हि डिओ कॉन्फरन्सींग (''व्हीसी'') / अन्य ऑडिओ व्हिजुअल (''ओएव्हीएम'' हारे शुक्रवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ४:०० वाजता (भा.मा.वे.) घेण्यात येईल.

अन्य लागू असणाऱ्या तरतुदी तसेच कंपनी (तडजोडी, व्यवस्था आणि एकत्रिकरणे) नियम २०१६ ("सीएए नियम") नुसार विधान तसेच संलग्न दस्तऐवज, ज्या समभागधारकांचे ई-मेल आयडी प्रथम अर्जदार कंपनीकडे /रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्स्फर एजन्टकडे ("आरटीए") म्हणजेच लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमटेड / डिपॉझिटरीज पार्टीसिपन्ट्स कडे नोंदणीकृत आहेत, त्यांना २० जानेवारी २०२३ रोजी इलेक्ट्रॉनिक माध्यमातून पाठविण्यात आले आहेत. अधिनियमाच्या कलम २३० आणि २३२ सह कलम १०२ आणि अन्य लागू असणाऱ्या तरतृदीनुसार व सीएए नियमातील नियम ६ नुसार सभेची

न्यायाधिकरणाच्या आदेशानुसार सभेची वेयक्तिक सुचना तसेच योजनेची प्रत, अधिनियमाच्या कलम २३० आणि २३२ सह कलम १०२ आणि

सुबना तसेच योजनेची प्रत, विधाने प्रथम अर्जदार कंपनीचे संकेत स्थळ www.edelweissfin.com, स्टॉक एक्स्वेंजचे म्हणजे वीएसई लिमिटेडचे संकेत स्थळ www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्स्जेंज ऑफ इंडिया लिमिटेडचे संकेतस्थळ www.nseindia.com, नॅशनल सिक्यरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड ('**'एनएसडीएल**'') चे संकतेस्थळ <u>www.evoting.nsdl.com</u> ज्यांना प्रथम अर्जदार कंपनीन सभेचे आयोजन करण्यासाठी ई—मतदान आणि अन्य सुविधा देण्याकरिता अभिकर्ता म्हणून नियुक्त केले आहे, त्यांच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केले आहेत न्यायाधिकरणान सभने अध्यक्ष म्हणुन प्रथम अर्जदार कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष श्री. राशष शाह यांना, ते नसल्यास प्रथम अर्जदार

कंपनीचे उपाध्यक्ष आणि कार्यकारी संचालक श्री. वेंकटाचलम रामस्वामी यांची नेमणुक केली आहे आणि सभेचे संविक्षक म्हणुन मे. वीएन ऑण्ड

असोसिएट्स, कंपनी सचिव यांचे मालक श्री.बी. नरसिम्हन, ते नसल्यास मे. बीएनपी ऑण्ड असोसिएट्स, कंपनी सचिव यांचे भागीदार

श्री. अविनाश यागुल, ते नसल्यास प्रॅक्टिसिंग कंपनी सचिव श्री. के. वेंकटारामन यांची नियुक्ति केली आहे सभेचे आयोजन व्हीसी/ओएव्हीएम द्वारे होणार असल्याने प्रथम अर्जदार कंपनीच्या समभागधारकांची प्रत्यक्ष उपस्थिती आवश्यक राहणार नाही त्यानुसार प्रथम अर्जदार कंपनीच्या समभागधारकांद्वारे प्रतिनियुक्त व्यक्तींना नियुक्त करण्याची सुविधाही सभेसाठी उपलब्ध राहणार नाही. ज्या व्यक्तीचे नांव निर्धारित दिनांकास म्हणजे शनिवार दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रथम अर्जदार कंपनीद्वारे / डिपॉझिटरीज द्वारे ठेवण्यात आलेल्या सभसदांच्या नोंदवहीमध्ये किंवा लाभधारक मालक यांच्या नोंदवहीमध्ये अभिलेखित असेल त्यांनाच फक्त सूचनेमध्ये प्रस्तावित उरावावर त्यांचे मत देण्याचा आणि सभेमध्ये उपस्थित राहण्याचा अधिकार राहील. जी व्यक्ति निर्धारित दिनांकास म्हणजे १८ फेब्रुवारी २०२३ रोजी प्रथम अर्जदार कंपनीची समभागधारक नसेल, त्यांनी ही सूचना फक्त माहितीसाठी असल्याचे गृहित धरावे. समभागधारकांचे / लाभधारक मालकांचे (इलेक्ट्रॉनिक भागधारणेच्या संदर्भात) मतदानाचे अधिकार हे निर्धारित दिनांकास म्हणजे १८ फेब्रुवारी २०२३ रोजी कंपनीच्या भरणा झालेल्या

प्रथम अर्जदार कंपनीच्या समभागधारकांना योजनेच्या मंजूरीच्या ठरावावर मत देण्यासाठी पुढील पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध राहील: (अ) खाली नमुद केलेल्या कालावधीमध्ये दुरस्थ इलेक्ट्रॉनिक मतदान (''दुरस्थ ई–मतदान''); किंवा (व) अप्रत्यक्ष रित्या आयोजित केलेल्या सभेमध्ये उपलब्ध ई-मतदानाहारे ("सभेमध्ये ई-मतदान")

ई-मतदानासाठी निर्धारित दिनांक आणि सभेमध्ये दूरस्थ ई-मतदानासाठी कालावधी पृद्धीलग्रमाणे राहील

सममभाग भांडवलाच्या धारणेनुसार प्रमाणात उपलब्ध राहतील

समभागधारकांची सभा	
ई–मतदानासाठी निर्धारित दिनांक	शनिवार, १८ फेब्रुवारी २०२३
दूरस्थ ई–मतदान प्रारंभ दिनांक आणि वेळ	सोमवार, २० फेब्रुवारी २०२३ सकाळी ९.०० (भा.मा.वे)
दूरस्थ ई-मतदान समाप्ति दिनांक आणि वेळ	गुरुवार, २३ फेब्रुवारी २०२३ सायंकाळी ५.०० (भा.मा.वं.)
प्रथम अर्जदार कंपनीच्या ज्या समभागधारकांना स	भिच्या पूर्वी किवा सभा चालु असतांना मदतीची आवश्यकता असेल त्यांना एनएसडीए

यांच्याशी evoting@nsdl.co.in वर किंवा श्रीमती पल्लवी म्हात्रे यांच्याशी विहीत ईमेल आयडी: evoting@nsdl.co.in वर किंवा नेंशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड, ट्रेड वर्ल्ड, 'ए' विंग, ४था मजला, कमला मिल्स कम्पाऊँड, सेनापति वापट मार्ग, लोअर परेल, मुंबई ४०००१३, महाराष्ट्र, भारत यांच्याशी नि:शुल्क क्रमांक १८००-१०२०-९९० / १८००-२२-४४-३० वर संपर्क करता येईल समभागधारकांच्या सभेमध्ये योजना मंजूर झाल्यास ती न्यायधिकरणाच्या नंतरच्या मंजूरीसापेक्ष आणि आवश्यकतेनुसार नियामक किंवा अन्य

प्रधिकरणाच्या अन्य अशा मंज्ञ्या, परवानग्या आणि संमत्या यांच्या सापेक्ष राहील योजनेसंबंधी किंवा सभेमध्ये विचार केल्या जाणाऱ्या प्रकरणी प्रथम अर्जदार कंपनीच्या समभागधारकांना कोणतीही माहिती हवी असल्यास त्यांन विनंती करण्यात येते की त्यांनी प्रथम अर्जदार कंपनीस, सोमवार, २० फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ५.०० (भा.मा.वे.) पूर्व efsl.shareholders@edelweissfin.com वर लेखी कळवावे. त्यास कंपनीद्रारे समर्पक उत्तर दिले जाईल.

दिनांक: २४ जानेवारी २०२३ स्वाक्षरी/-राशेष शाह

प्रथम अर्जदार कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष सभेसाठी नियक्त अध्यक्ष

इंडसइंड बॅक लिमिटेड

CIN: L65191PN1994PLC076333

नोंदणीकृत कार्यालय: 2401, जन. थिमय्या रोड (कॅटोनमेंट), पुणे-411001; दरध्वनी: (020) 2623 4000

सेक्रेटरीयल व इन्वेस्टर सर्विसेस सेल: 701, सॉलिटेअर कॉर्पोरेट पार्क, बिल्डिंग क्र. 7, तळ मजला, 167, गुरू हरगोविंदजी मार्ग, अंधेरी (पूर्व), मुंबई-400 093; दूरध्वनीः (022) 6641 2487 / 2359 ई-मेल आयडी: investor@indusind.com ; वेबसाईट: www.indusind.com

पोस्टल बॅलटची माहिती देणारी सूचना

कंपनी कायदा, २०१३ **(''कायदा'')** च्या कलम ११० तसेच कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ चे नियम २० आणि नियम २२ (''नियम''), सिक्युरिटीज ॲन्ड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम, २०१५, इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज् ऑफ इंडियाद्वारे निर्गमित सेक्रेटरियल स्टॅंडर्ड-२ यासहित सध्या लागू असलेले त्या संबंधातील कोणतेही फेरफार(रे), वैधानिक सुधारणा(रे) किंवा पुर्नअधिनियम(ले), कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाद्वारे निर्गमित (''एमसीए परिपत्रके'') सर्वसाधारण परिपत्रक क्र. १४/२०२० दिनांकित ८ एप्रिल २०२०, १७/२०२० दिनांकित १३ एप्रिल २०२०, २०/२०२१ दिनांकित ८ डिसेंबर २०२१, ०३/२०२२ दिनांकित ५ मे २०२२ आणि ११/२०२२ दिनांकित २८ डिसेंबर २०२२ आणि इतर परिपत्रके नियमनांच्या अधीन सूचना देण्यात येत आहे की कंपनीने पुढील कामकाजासाठी केवळ दूरस्थ ई-मतदानाद्वारे कंपनीच्या सभासदांची मंजूरी मिळविण्यासाठी १८ जानेवारी, २०२३ रोजीच्या पोस्टल बॅलटच्या नोटिसमध्ये नमूद केलेले ठराव इंडसइंड बँक लिमिटेड ('बँक') च्या सदस्यांची मंजूरी, पोस्टल मतपत्रिकेद्वारे इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदानाद्वारे ('रिमोट ई-व्होटिंग') यासाठी प्रस्तावित आहेत.

कायदा आणि एमसीए परिपत्रकांनुसार, बँकेने २३ जानेवारी, २०२३ रोजी पोस्टल बॅलेटची नोटीस केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवण्याचे काम पूर्ण केले आहे ज्यांनी त्यांचा ईमेल पत्ता बँक/निबंधक आणि शेअर ट्रान्सफर एजंटकडे ('आरटीए' नोंदवला आहे. बँकेचे ('आरटीए') (लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड)/डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स (डीपी) आणि ज्यांची नावे डिपॉझिटरीजकडून २० जानेवारी, २०२३ ('कट ऑफ तारीख') रोजी प्राप्त झालेल्या सदस्यांच्या नोंदणी/लाभार्थी मालकांच्या नोंदणीमध्ये दिसतात. सदर सूचना बेंकेच्या www.indusind.com वर आणि स्टॉक एक्स्चेंजच्या वेबसाइटवर, म्हणजे बीएसई लिमिटेड www.bseindia.com आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड <u>www.nseindia.com</u> वर देखील उपलब्ध आहे. आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (NSDL) च्या www.evoting.nsdl.com वेबसाइटवर

एमसीएच्या परिपत्रकातील तरतुर्दीनुसार, सदस्य केवळ रिमोट ई–व्होटिंग प्रक्रियेद्वारेच मतदान करू शकतात. ज्या व्यक्तीचे नाव सदस्यांच्या नोंदणीमध्ये/लाभार्थी मालकांच्या यादीमध्ये कट-ऑफ तारखेला दिसते. ती पोस्टल बॅलेटच्या उक्त सूचनेमध्ये नमूद केल्याप्रमाणे ठरावावर रिमोट ई-व्होटिंग प्रक्रियेद्वारे मतदान करण्यास पात्र असेल.

कट ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या कोणत्याही व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने

बँकेने रिमोट ई-व्होटिंग प्रदान करण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (NSDL) ची नेमणूक केली आहे. ई-मतदान सुविधा. रिमोट ई-मतदानाची प्रक्रिया पोस्टल बॅलेटच्या उक्त सूचनेमध्ये दिली आहे. रिमोट ई-मतदान रिववार, २९ जानेवारी, २०२३ सकाळी ९:०० (भा. प्र.वे.) पासून सुरू होईल आणि सोमवार, २७ फेब्रुवारी २०२३ संध्याकाळी ५:०० (भा. प्र.वे.) पर्यंत खुले राहील. रिमोट ई-व्होटिंगला उक्त तारीख आणि वेळेच्या पुढे परवानगी दिली जाणार नाही आणि नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरीज लिमिटेड (NSDL) द्वारे ताबडतोब अक्षम केले जाईल. एकदा ठरावांवर सदस्याने मत दिले की, सदस्याला नंतर त्यात बदल करण्याची किंवा पुन्हा मतदान करण्याची परवानगी दिली जाणार नाही.

बँकेच्या सदस्यांनी, ज्यांनी अद्याप त्यांचा ईमेल पत्ता आणि मोबाईल क्रमांक नोंदणीकृत केलेला नाही, त्यांना विनंती आहे की त्यांनी इलेक्ट्रॉनिक स्वरूपात असलेल्या समभागांच्या संदर्भात त्यांच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्स कडे तत्काळ नोंदणी करावी आणि शेअर्सच्या संदर्भात लिंक इनटा इम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडशी प्रत्यक्ष स्वरूपात संपर्क साधु शकता.

बँकेच्या संचालक मंडळाने श्री.अल्विन डिसोझा (सी.पी. क्र. ५१३७) किंवा श्री. जय डिसोझा (सी.पी. क्र. ६९१५), प्रॅक्टिसिंग कंपनी सेक्रेटरी, ऑल्विन जे अँड कंपनी, कंपनीकडून नियुक्त केले आहेत. ई-मतदान प्रक्रियेची छाननी निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करण्यासाठी सचिवांनी छाननी केली आहे. पोस्टल मतपत्रिकेचा निकाल रिमोट संपल्यानंतर दोन कामकाजाच्या दिवसांत घोषित केला जाईल.

ई-मतदान प्रक्रिया म्हणजे बुधवार, १ मार्च, २०२३ रोजी किंवा त्यापूर्वी. हे निकाल स्टॉक एक्सचेंजला कळवले जातील आणि बँकेच्या www.indusind.com वर वेबसाइटवर अपलोड केले जातील. हे निकाल बँकेच्या नोंदणीकृत आणि कॉपॉरेट कार्यालयात देखील प्रदर्शित केले जातील.

कोणत्याही प्रश्नाच्या बाबतीत, सदस्य 'वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यूज्)पाह शकतात. शेअरहोल्डर्ससाठी आणि शेअरधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता मॅन्युअल www.evoting.nsdl.com/कॉलच्या टोल-फ्री नंबर १८००-२२२-९९० वर खंउनलोड विभागात उपलब्ध आहे/evoting@nsdl.co.in वर विनंती पाठवा. वैकल्पिकरित्या, तुम्ही श्री पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक, NSDL यांच्याशी १८००१०२०९९० आणि १८००२२४४३० या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधू शकता, त्यांना ट्रेड वर्ल्ड, 'ए' विंग, ४था मजला कमला मिल्स कंपाऊंड, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई-४०० ०१३ येथे



इंडसइंड बँक लिमिटेड करिता

सही/-आनंद कुमार दास कंपनी सचिव

(FCS: 6950)

INDOSTAR CAPITAL FINANCE LIMITED

Regd. Office: - Unit No. 505,5th Floor, Wing 2/E, Corporate Avenue Andheri- Ghatkopar Link Road, Chakala, Mumbai, Mumbai City, MH -400093, India Email: - contact@indostarcapital.com. CIN Number: - L65100MH2009PLC268160

Contact No.: Mr. Santosh Kantilal Shinde, Mob No- 8412854455 परिशिष्ट IV-ए

[नियम 8(6) पहा] स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सूचना

सुरक्षा व्याज (अंमलबजावणी) नियम, 2002 च्या नियम 8 (6) च्या तरतुदीसह वाचलेल्या आर्थिक मालमत्तेचे सिक्युरिटायझेशन आणि पुनर्रचना आणि सुरक्षा व्याजाची अंमलबजावणी कायदा, 2002 अंतर्गत अचल मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना आम जनतेस आणि विशेषकरून कर्जदार व हमीदारांना याद्वारा सूचना देण्यात येते की येथे नमूद केलेल्या सुरक्षित मालमत्तेचा ताबा घेण्याच्या अनुषंगाने कर्जदारांकडून देय रकमेच्या वसुलीसाठी आर्थिक मालमत्तेचे सिक्युरिटायझेशन आणि पुनरंचना आणि सुरक्षा व्याज कायदा, 2002 अंतर्गत **इंडोस्टार** कॅपिटल फायनान्स लिमिटेड (यापुढे "सुरक्षित धनको" म्हणून संदर्भित) च्या अधिकृत अधिकायनि स्थावर मालमतेच्या खरेदीसाठी खाली स्वाक्षरी करून, येथे वर्णन केल्याप्रमाणे आमच्या सेल्स अँड मार्केटिंग आणि ई-लिलाव सेवा भागीदार, मे. इन्व्हेंट ऑन सोल्युशन्स प्रा. लि. (इन्व्हेंट ऑन) म्हणजेच https://auctions.inventon.in च्या वेब पोटंलवर ऑफर ऑनलाइन सबमिट करण्यासाठी आमंत्रित केले आहे.

सुरक्षित मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी, उपलब्ध वेळेनुसार, कायद्याच्या कलम 13 च्या उप-कलम (8) च्या तस्तुर्दीकडे कर्जदाराचे लक्ष वेधले जाते. सदर मालमत्तेची विक्रि "जसे आहे जेथे आहे", "जसे आहे जे काही आहे", "जे काही आहे तेथे आहे" तत्वावर आणि "कोणताही आधार नाही"

कर्जदार(रां) तपशील	13(2) मागणी सूचनेची तारीख आणि स्क्रम	मालमत्तेचे वर्णन	आरक्षित किंमत ईरठे रक्कम बोली वाढीव रक्कम	ई-लिलावाची तारीख आणि वेळ
	रु. 95,26,247/- (रुपये पंच्याण्णव लाख सव्वीस हजार दोनशे सत्तेचाळीस फक्त) सोबत पुढील व्याज आणि पेमेंट	मालमत्ता बेअरिंग:- सर्व "एस. नं. 137/1+137/2/2 138/ 1 + 138/ 3+139/1 फ्लॅट क्रमांक 902, बिलिंडग-ए, पार्क मरीना बाणेर, पुणे, 411045. चतुःसीमा:- उत्तरः फ्लॅट क्रमांक- 901 दक्षिणः खुली जागा, पूर्वः लिफ्ट, पश्चिमः खुली जागा	रु. 9,40,000/- रु. 10,000/-	27 फेब्रुवारी 2023 वेळ: सकाळी 10.30 ते सकाळी 11.30 5 मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह

ई-लिलावाच्या अटी आणि नियम

प्रकाशित केले गेले आहेत.

1. विक्रीच्या तपशीलवार अटी व शतींसाठी, कृपया https://www.indostarcapital.com/ आणि आमच्या विक्री व मार्केटिंग च्या वेबसाइटवर दिलेल्या लिंकचा संदर्भ घ्या. आणि ई-लिलाव सेवा प्रदाता, सुरक्षित धनको वेबसाइट https://auctions.inventon.in आहे. 2. ते आमच्या पोर्टलवर https://www.indostarcapital.com/Auction-Terms-and-Conditions या लिंकखाली

3. कोणत्याही चौकशीसाठी, मालमत्तेची माहिती आणि तपासणी, समर्थन, प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाइन प्रशिक्षणासाठी, संभाव्य बोलीदार आमच्या विक्री आणि मार्केटिंग आणि ई-लिलाव सेवा भागीदार ग्राहक सेवा वितरण (सीएसडी) विभागाशी संपर्क साधु शकतात. आणि मे. इन्व्हेंट ऑन सोल्युशन्स प्रा. लिमिटेड, दुरध्वनी क्रमांक: +91 9833478748 / 9029086321 द्वारे आणि ई-मेल आयडी: care@inventon.net किंवा manoj.das@inventon.net किंवा सुरक्षित धनकोचे प्राधिकृत अधिकारी, श्री संतोष

कांतीलाल शिंदे, मो. क्र. - 8412854455. स्वा/- प्राधिकृत अधिकारी ठिकाणः पणे इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिटेड तारीख: 23/01/2023

INDOSTAR CAPITAL FINANCE LIMITED

Regd. Office: - Unit No. 505,5th Floor, Wing 2/E, Corporate Avenue Andheri- Ghatkopar Link Road, Chakala, Mumbai, Mumbai City, MH -400093, India contact@indostarcapital.com. CIN Number: - L65100MH2009PLC268160
 Contact No.: Mr. Santosh Kantilal Shinde, Mob No- 8412854455

> परिशिष्ट IV-ए [नियम 8(6) पहा]

स्थावर मालमत्तेच्या विक्रीसाठी विक्री सुचना

रक्षा व्याज (अंमलबजावणी) नियम, 2002 च्या नियम 8 (6) च्या तरतुदीसह वाचलेल्या आर्थिक मालमत्तेचे सिक्युरिटायझेशन आणि पुनर्रचना आणि सुरक्षा व्याजाची अंमलबजावणी कायदा, 2002 अंतर्गत अचल मालमत्तेच्या विक्रीसाठी ई-लिलाव विक्री सूचना ऑम जनतेस आणि विशेषकरून कर्जदार व हमीदारांना वाहारा सूचना देण्यात येते की येथे नमूद केलेल्या सुरक्षित मालमत्तेचा ताबा घेण्यांच्या अनुषंगाने कर्जदारांकडून देव रकमेच्या वसुलीसाठी आर्थिक मालमतेचे सिक्युरिटावझेशन आणि पुनर्रचना आणि सुरक्षा व्याज कायदा, 2002 अंतर्गत इंडोस्टार कॅपिटल **फायनान्स लिमिटेड** (यापुढे "सुरक्षित धनको" म्हणून संदर्भित) च्या अधिकृत अधिकायनि स्थावर मालमत्तेच्या खरेदीसाठी खाली स्वाक्षरी करून, येथे वर्णन केल्याप्रमाणे आमच्या सेल्स अँड मार्केटिंग आणि ई-लिलाव सेवा भागीदार, में, इन्व्हेंट ऑन सोल्यशन्स प्रा. लि. (इन्व्हेंट ऑन) म्हणजेच https://auctions.inventon.in च्या वेब पोर्टलवर ऑफर ऑनलाइन सबमिट करण्यासाठी आमंत्रित केले आहे. स्रिक्षत मालमत्तेची पूर्तता करण्यासाठी, उपलब्ध बेळेनुसार, कायद्वाच्या कलम 13 च्या उप-कलम (8) च्या तरतृदीकडे कर्जदाराचे लक्ष बेधले जाते. सदर मालमतेची विक्रि

"जसे आहे जेथे आहे", "जसे आहे जे काही आहे", "जे काही आहे तेथे आहे" तत्वावर आणि "कोणताही आधार नाही" तत्वावर, ज्याचे तपशील खाली दिले आहेत:

कर्जदार(रां) तपशील	13(2) मागणी सूचनेची तारीख आणि रक्कम	मालमत्तेचे वर्णन	आरक्षित किंमत ईरठे रक्कम बोली वाढीव रक्कम	ई-लिलावाची तारीख आणि वेळ
कर्ज खाते क्रमांक- LSPUN00216-170000450 शाखाः पुणे कर्जदारः 1. मे. त्रिनेत्र पेट्रोलियम सह-कर्जदारः 1) श्री. रोहित अमृत बिहाणी, 2) सौ. निलिमा एम जोगळेकर, 3) मे. रोहित सर्व्हिस स्टेशन, 4) श्री. माणिक अमृत बिहाणी, 5) श्री. सतीश भगीरथ भुताडा, 6) सौ. पूजा रोहित बिहाणी,	क. 2,52,53,455/- (रुपये दोन कोटी बावन्न लाख त्रेपन्न हजार चारशे पंचावन्न फक्त) सोबत पुढील व्याज	मालमत्ता बेअस्गि:- सर्व "सीटीएस नं. 933ए/1, एफ. प्लॉट क्र. 317/ए/1, फ्लॅट नं. 201 आणि 202, आसमंत, कॅनॉल रोड, मॉडेल कॉलनी, शिवाजी नगर, पुणे- 411005. चतुःसीमा:- उत्तरः रस्ता, दक्षिणः मिलिट्री स्कूल, पूर्वः प्लॉट, पश्चिमः लिफ्ट आणि पॅसेज	ह. 30,00,00/- ह. 10,000/-	27 फेब्रुवारी 2023 वेळ : सकार्ळ 10.30 ते सकार्ळी 11.30 5 मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह

 विक्रीच्या तपशीलवार अटी व शतींसाठी, कृपया https://www.indostarcapital.com/ आणि आमच्या विक्री व मार्केटिंग च्या वेबसाइटवर दिलेल्या लिकचा संदर्भ घ्या. आणि ई-लिलाव सेवा प्रदाता, सुरक्षित धनको वेबसाइट https://auctions.inventon.in आहे. ते आमच्या पोर्टलवर https://www.indostarcapital.com/Auction-Terms-and-Conditions या लिंकखाली प्रकाशित

care@inventon.net किंवा manoj.das@inventon.net किंवा सुरक्षित धनकोचे प्राधिकृत अधिकारी, श्री संतोष

3. कोणत्याही चौकशीसाठी, मालमत्तेची माहिती आणि तपासणी, समर्थन, प्रक्रिया आणि ई-लिलावावरील ऑनलाइन प्रशिक्षणासाठी, संभाव्य बोलीदार आमच्या विक्री आणि मार्केटिंग आणि ई-लिलाव सेवा भागीदार ग्राहक सेवा वितरण (सीएसडी) विभागाशी संपर्क साधु शकतात. आणि **मे. इन्व्हेंट** ऑन सोल्युशन्स प्रा. लिमिटेड, दूरध्वनी क्रमांक: +91 9833478748/9029086321 द्वारे आणि ई-मेल आयडी:

कांतीलाल शिंदे, मो. क्र.- 8412854455. ठिकाणः पुणे तारीख: 23/01/2023

स्वा/- प्राधिकृत अधिकारी इंडोस्टार कॅपिटल फायनान्स लिमिटेड



इंडियन ओव्हरसीज बँक

सिंहगड रोड शाखा : स. नं. ३३, शॉप नं. ३ व ४, सुभ्रदा स्मृती, कुदळे बाग-माणिक बाग, सिंहगड रोड, पुणे-४११०५१ फोन-०२०-२४३५०७२१/२२, ईमेल : iob2996@iob.in सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शियल ॲसेट ॲण्ड एन्फोर्समेंट सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (सरफेसी ॲक्ट) च्या

सेक्शन १३(२) अंतर्गत तसेच त्यासह वाचल्या जाणाऱ्या सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या रूल ३(१) सह . ज्याअर्थी सिक्युरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट अंतर्गत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्सच्या नियम ३ सह कलम १३(१२) अंतर्गत खाली सही करणार **इंडियन ओव्हरसीज बँकेचे** अधिकृत अधिकारी यांनी त्यांना मिळालेल्या अधिकारांचा वापर करून सेक्शन १३(२) अंतर्गत **मागणी नोटीस**

जारी करून कर्जदार/गहाणदार ('उधारी कर्जदार' म्हणून संदर्भित) यांना बँकेच्या कर्जवसूलीसंदर्भात सदर सूचनेत मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांचे आत भरण्याची मागणी केली होती. २. सदर नोटीसा कर्जदार/गहाणदार/जामीनदारांनी स्विकारल्या नाहीत / पोस्टाकडून परत आल्याने बँकेने मागणी निवेदन प्रकाशित केले आहे. म्हणून खाली सही करणार यांनी कर्जदार/गहाणदार/जामीनदार यांच्या माहित असलेल्या मालमत्तेवर सदर कायद्यानुसार ही नोटीस चिकटवली आहे. यासह नोटीशीच्या प्रती खाली सही करणार यांच्याकडे उपलब्ध आहेत. तसेच त्यांनी

इच्छा असेल तर सामान्य कार्यालयीन वेळेत कोणत्याही कामाच्या दिवशी अधिसूचना केलेल्या नमुन्यांच्या प्रती मिळू शकतील. ३. वरील पार्श्वभूमी लक्षात घेऊन नोटीस जारी करण्याच्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत कर्जदार/गहाणदार/जामीनदाराने **इंडियन ओव्हरसीज बँकेला** पैसे देण्यास सांगितले आहे. कर्ज/इतर दस्तऐवजांनुसार देय असलेली रक्कम, कर्जाची देय परतफेड करण्याची सुरक्षा म्हणून खालील मालमत्ता **इंडियन ओव्हरसीज बँके**कडे गहाण ठेवल्या गेल्या आहेत. रक्रम रुपयात

अ.	कर्जदार/गहाणदार		एनपीएची तारीख
<u>क</u> .	जामीनदाराचे नाव व पत्ते	एकूण येणे रक्कम*	मागणी नोटीसीची तारीख
9.	बालाजी एंटरप्रायजेस्, प्रोप्रा. सौ. पूनम भुषण गरुड, व्यवसायचा पत्ता : स. रू. २५,८४,४२०/- ३६/१/१, शेड नं. २, खेडकर इंडस्ट्रीयल इस्टेटच्या पुढे, रोहित हाईटस्च्या दि.	98/99/२०२२	
	समोर, नन्हे, पुणे-४११०४१, रहिवासी पत्ता : फ्लॅट नं. ३०२, बी बिल्डींग, शुभ कल्याण, नांदेड सिटी, पुणे-४११०४१, मोबा : ९८२२७८८३४३	१४/११/२०२२ रोजी	9६/99/२०२२
	सुरक्षित मालमत्तेचा तपशील : तारण असलेला संपूर्ण साठा आणि पुस्तकी येणी (९)	० दिवसा पर्यंत)	PK
₹.	9) सौ. पूनम बी गरुड (कर्जदार), फ्लॅट नं. ३०२, बी बिल्डींग, शुभ कल्याण, नांदेड सिटी, पुणे-४११०४१, २) श्री. गणेश विनायक गवळी (जामीनदार),	रु. ११,७१,०३९/- दि.	

बिल्डींग, सत्यम श्रेया, स. नं. ३२४/१/२, मुंबई-बेंगलोर हायवे, डीएसके टोयोटा बावधन समोर, बुद्रक, पुणे–४११०२१ **सुरक्षित मालमत्तेचा तपशील :** रहिवासी फ्लॅट नं. ८०५, ८ वा मजला, ए बिल्डींग, सत्यम श्रेया, स. नं. ३२४/१/२ (नवीन स. ३२४/२ए, स. नं. ३२४/४, मुंबई बेंगलोर हायवे, डीएसके टोयोटा बावधन समोर, बुद्रक, पुणे-४११०२१, विक्रीयोग्य चटई

क्षेत्रफळ ५०८ चौ. फू. म्हणजेच ४७.२० चौ. मी., एक कार पार्किंग, १) मे. बल्लाळ टेड्रर्स, प्रोप्रा. श्री. भुषण डी गरुड, व्यवसायचा पत्ता : स. नं. रु. ८,७८,४८०/-23/99/2022 ३६/१/१, शेड नं. २, खेडकर इंडस्ट्रीयल इस्टेटच्या पुढे, रोहित हाईटस्च्या 28/99/2022 समोर, नन्हे, पुणे–४११०४१, **रहिवासी पत्ता** : फ्लॅट नं. ३०२, बी बिल्डींग, शुभ 23/99/2022

सुरक्षित मालमत्तेचा तपशील : तारण असलेला संपूर्ण साठा आणि पुस्तकी येणी (९० दिवसा पर्यंत)

3) मे. सोनाली जी गवळी. (जामीनदार), ४) श्री. विनायक करप्पा गवळी.

(जामीनदार), २), ३) व ४) राहणार : फ्लॅट नं. ८०५, ८ वा मजला, ए

केलेल्या तारण मालमत्तांच्या संदर्भात सदर कायदा सेक्शन १३(४) आणि लागू होणारे रुल्स यांसह संबंधित कर्जदार/गहाणदार यांच्या खर्च आणि परिणामांसह जोखमीवर कारवाई करण्याचा इंडियन ओव्हरसीज बँकेला अधिकार आहे.

कर्जदार/गहाणदार/जामीनदाराचे ध्यान आकर्षित करण्यात येत आहे.

लेखी आणि पूर्व परवानगीशिवाय करू शकत नाही. कृपया याचीही नोंद घ्यावी की या कलमांमधील तरत्दीनुसार न वागणे/विपरीत वागणे हा सदर कायद्याच्या कलम २९ अन्वये गुन्हा आहे व त्यासाठी सक्तमजुरीची अथवा दंड भरण्याची शिक्षा होऊ शकते.

मुख्य प्रबंधक आणि अधिकृत अधिकारी,

30/99/2022

30/99/2022

09/92/2022

इंडियन ओव्हरसीज बँक

दिनांक : २४/०१/२०२३ ठिकाण : पुणे

(मजकूरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्म मानावा)

कल्याण, नांदेड सिटी, पुणे–४११०४१ ' पूर्ण येणे रकमेचा भरणा होईपर्यंतच्या तारखेपर्यंतच्या करारातील दर आणि आकारण्याची पध्दत यानुसार व्याज देणे बंधनकारक आहे. ४. जर संबंधित कर्जदार/गहाणदार/जामीनदार **इंडियन ओव्हरसीज बँके**ला सदर रक्कम परत करण्यास असफल ठरले तर, वर नमूद

तारण मालमत्ता सोडवून घेण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेसंदर्भात सरफेसी कायद्याच्या कलम १३ सब-सेक्शन(८) कडे

६. कर्जदार/गहाणदार/जामीनदार तारण मालमत्तेबाबत, विक्री, गहाण, भाड्याने देणे किंवा अन्य कोणत्याही प्रकारचा व्यवहार आमच्या

FINANCIAL EXPRESS

Wheat hits fresh record high over delay in stock release

RAJENDRA JADHAV & MAYANK BHARDWAJ Mumbai/New Delhi, Jan 23

WHEAT PRICES HIT a fresh record high on Monday, following a delay in releasing extra stocks by the government to boost supplies and calm the domestic market reeling from shortages triggered by last year's lower crop output, dealers and farmers said.

India, the world's secondbiggest producer of wheat, banned exports in May 2022 after a sudden rise in temperatures clipped output, even as exports picked up to meet the global shortfall triggered by Russia's invasion of Ukraine.

Record-high wheat prices despite the export ban indicate a far bigger drop in last year's output, traders say. According to government estimates, wheat output fell to 106.84 million tonnes in 2022 from 109.59 million tonnes a year earlier.

"Farmers have sold their crop, traders' are running out of



TRADERS FLAG OUTPUT CONCERNS

■ India, the world's second-biggest producer of wheat. banned exports in May 2022 after a sudden rise in temperatures clipped output

■ Record-high wheat prices despite the export ban by the government indicate a far bigger drop in last year's production, traders say

stocks, but demand is robust," said Gopaldas Agarwal, a trader based in the central Indian city of Indore. "Demand-supply mismatch is pushing up prices, and prices will remain firm until supplies start from the new season crop." Farmers plant wheat in October and November, with harvests from March.

Wheat prices in the Indore market—a benchmark jumped to a record ₹29,375 rupees (\$361.09) a tonne, up nearly 7% so far this month after rising 37% in 2022.

In New Delhi, wheat prices rose nearly 2% on Monday to a record ₹31,508.

Local wheat prices could rise by another 5% to 6% unless the government releases stocks in the next 15 days, said a dealer with a global trading firm. He did not wish to be named in line with his company's policy.

"Even bulk consumers like wheat flour millers are struggling with lower supplies and higher prices," said Rajesh Paharia Jain, a New Delhi-based trader.

"Clearly, for the government, there is no time for procrastination." Authorities have repeatedly said the government would offer 2 to 3 million tonnes of wheat from its reserves to help flour millers and biscuit makers as part of efforts to cool recordhigh prices. -REUTERS

Malaysia new destination for India's egg exports


SANDIP DAS New Delhi, January 23

MALAYSIA HAS EMERGED as the new market for India's eggs exports with a shipment of 5 million eggs last month from Namakkal, Tamil Nadu, considered the country's hub.

Industry sources said with the robust demand from Malaysia, India is likely to ship another 10 million eggs each in January and February 2023 to the south-east Asian country.

Malaysian minister of agriculture and food security Mohamad Sabu recently visited Namakkal to assess facilities at hatcheries for egg imports.

According to Valsan Parameswaran, secretary, All-India Poultry Products Exporters INDIA'S EXPORTS OF EGGS & PRODUCTS



Association, India exports around 1.5 million eggs daily from Namakkal to mostly middle east countries including Oman, Qatar, United Arab Emirates, Bahrain and Kuwait.

"Opening up of egg exports to Malaysia will give us market access to south-east Asia," Parameswaran told *FE*. The eggs were exported using Chennai port while traditionally India sent port. Last month, the Agricultural and Processed Food Products Export Development Authority (APEDA) and the Animal Quarantine and Certification Services (AQCS) expedited the certification process and facilitated 'first ever trial shipment of eggs' from Namakkal to Malaysia. A consignment of 0.1 million eggs were airlifted from the Tiruchirapalli airport last month to Malaysia.

Following the approval of Malaysian authorities, 10 containers of eggs (5 million pieces) were shipped last month. According to an official note, the Malaysian minister approached the Indian embassy in Kuala Lumpur, seeking to import Indian eggs.

SC junks plea against bail to Anil Deshmukh

PRESS TRUST OF INDIA New Delhi, January 23

IN A RELIEF for former Maharashtra home minister Anil Deshmukh, the Supreme Court on Monday dismissed

Morbi bridge case: Arrest warrant against Oreva Group MD

PRESS TRUST OF INDIA Morbi, January 23

AGUJARAT COURT has issued an arrest warrant against Jaysukh Patel of Oreva Group in connection with the October 30 bridge collapse in Morbi in which 135 persons were killed.

Ajanta Manufacturing Limited (Oreva Group) was responsible for the operation and maintenance of the British-era suspension bridge on the Machchu river that collapsed, with a special investigation team formed by the state government citing several lapses on the part of the firm.

Morbi Chief Judicial Magistrate MJ Khan had issued an "arrest warrant" Oreva Group Managing Director Jaysukh Patel nearly a week back on getting an application for the same from police under section 70 of the Code of Criminal Procedure, said Agechaniya, the advocate representing the victims.

"As sought by the investigation officer of this case, Chief Judicial Magistrate of Morbi, MJ Khan, had issued an arrest warrant against Patel under section 70 of the CrPC," said Agechaniya on Monday.

The investigating officer refused to speak on the matter while the public prosecutor and senior police officials could not be contacted.

Patel, who is not named as an accused in the FIR, had moved Morbi sessions court on January 20 for an anticipatory bail fearing arrest in the bridge collapse case. The hearing was adjourned till February 1 as the public prosecutor was not present.

investors into these hubs.

Moreover, India lost a case at

the WTO filed by the US, which

had claimed New Delhi was

offering illegal export subsidies

through these SEZs. A modern

framework for such hubs was

also required to boost industri-

alisation, in syncwith global best

has proposed to scrap the pri-

mary requirement for an SEZ

unit to have positive net foreign

exchange (NFE) for five years;

instead, the unit's performance

will be evaluated on the basis of

"net positive growth" (NPG)

under the proposed Bill. The

NPG of a unit will be based on

certain parameters, including

employment generation and

economic activity. However, as

sources have said, the finance

ministry's fresh reservation

Consequently, the draft Bill

practices.

the Bombay High Court order granting bail to the Nationalist Congress Party (NCP) leader in a corruption case. laundering case.

A bench comprising Chief Justice DY Chandrachud and inclined to entertain the Spe-

Justices V Ramasubramanian and JB Pardiwala noted that Deshmukh has also been granted bail in a related money

The top court said it was not

cial Leave Petition against the grant of bail by the High Court to Deshmukh.

The CBI, in December last year, approached the apex court challenging the Bombay High Court order.



the CBI's appeal challenging

DLF CYBER CITY DEVELOPERS LIMITED

(CIN - U45201HR2006PLC036074)

Regd. Office: 10th Floor, Gateway Tower, DLF City, Phase - III, Gurugram - 122002 Phone No. +91 124 456 8900; E-mail: office-business@dlf.in; Website: www.dlf.in/dccdl/

UNAUDITED STANDALONE FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2022

(7 in Lakh)

_		G.		(₹ in Lak	
S. No.	Particulars	Quarter ended		Year ended	
		December 31, 2022	December 31, 2021	March 31, 2022	
		(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	
1	Total Income from Operations	61,666.12	52,301.14	2,49,640.72	
2	Net profit for the period/year (before tax, Exceptional and /	600000000000000000000000000000000000000	123120 V 3201		
21	or Extraordinary items #)	21,227.02	18,474.83	1,12,748.52	
3	Net profit for the period/year before tax (after Exceptional and /or Extraordinary items#)	21,227.02	18,474.83	1,12,748.52	
4	Net profit for the period/year after tax (after Exceptional	0.0000000000000000000000000000000000000	20120000000000000000000000000000000000		
706	and/or Extraordinary Items#)	16,708.00	14,500.36	98,174.62	
5	Total comprehensive income for the period [comprising profit/(loss) for the period (after tax)/year after tax and	Western.	(WORKENER)		
	other comprehensive income(after tax)]	16,704.23	14,504.21	98,190.29	
6	Paid up Equity Share Capital	2,26,416.77	2,26,416.77	2,26,416.77	
7	Reserve (excluding revaluation reserve)*	4,97,201.66	4,65,156.47	5,21,467.71	
8	Securities Premium Account	10,459.83	10,459.83	10,459.83	
9	Net worth	4,24,405.44	3,92,360.25	4,48,671.49	
10	Paid up debt capital/Outstanding Debt	12,41,601.23	11,14,929.60	11,32,517.20	
11	Outstanding redeemable Preference shares	5	50	100	
12	Debt equity Ratio	1.72	1.61	1.51	
13	Earnings Per Share (of ₹ 10/- each) (not annualised for half year ended) (for continuing and discontinued operations)	5			
	Basic : (₹ absolute amount)	0.73	0.64	4.34	
	Diluted : (₹ absolute amount)	0.73	0.64	4.34	
14	Capital Redemption Reserve	31,547.73	31,547.73	31,547.73	
15	Debenture Redemption Reserve	39,109.83	23,104.79	22,973.27	
16	Debt Service Coverage Ratio	1.09	1.10	1.40	
17	Interest Service Coverage Ratio	1.82	1.87	2.34	

Exceptional and/or extra-ordinary items adjusted in the Statement of the Profit and Loss in accordance with Ind AS Rules *Includes Paid up Class B equity share capital of ₹50,000.00 lakh

Notes to the unaudited standalone financial results for the quarter ended December 31, 2022: 1 The above unaudited standalone financial results of the Company for the quarter ended December 31, 2022, have been prepared pursuant to the requirements of Regulation 52 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("SEBI LODR"), as amended and in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) specified under Section 133 of the Companies Act, 2013 ("the Act"), read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended.

The above unaudited standalone financial results of the Company have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on January 23, 2023.

3 The above is an extract of the detailed format of quarterly unaudited financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI LODR. The full format of the quarterly unaudited financial results are available on the website of the Stock Exchange i.e. BSE Limited (BSE) at https://www.bseindia.com/ and the Company's website at

4 For the other line items referred in Regulation 52 (4) of the SEBI LODR, pertinent disclosures have been made to BSE and can be accessed at https://www.bseindia.com/ and the Company's website at https://www.dlf.in/dccdl/.

> For and on behalf of the Board of Directors of DLF Cyber City Developers Limited Managing Director

Place: Gurugram Date: January 23, 2023

IndusInd Bank Limited

CIN: L65191PN1994PLC076333 Registered Office: 2401, Gen. Thimmayya Road (Cantonment), Pune - 411 001;

Tel.: (020) 2623 4000

Secretarial & Investor Services Cell: 701, Solitaire Corporate Park, 167, Guru Hargovindji Marg. Andheri (East), Mumbai - 400 093; Tel.: (022) 6641 2487 / 2359 E-mail ID: investor@indusind.com; Website: www.indusind.com

NOTICE OF POSTAL BALLOT NOTICE is hereby given that pursuant to the provisions of Section 110 and other applicable

provisions, if any, of the Companies Act, 2013 ("the Act") read with Rules 20 and 22 of the Companies (Management and Administration) Rules, 2014 (including any statutory modifications or re-enactments thereof for the time being in force, and as amended, from time to time), General Circular Nos.14/2020 dated April 8, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 20/2021 dated December 8, 2021, 3/2022 dated May 5, 2022 and 11/2022 dated December 28, 2022 and other relevant circulars and notifications issued by the Ministry of Corporate Affairs, Government of India ("MCA Circulars") and Regulation 44 of the Securities and exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("the SEBI Listing Regulations"), the resolution as set out in the Notice of Postal Ballot dated January 18, 2023 are proposed for approval of the Members of IndusInd Bank Limited ("the Bank"), through Postal Ballot, by way of voting through electronic means ("remote-voting").

In accordance with the Act and MCA Circulars, the Bank has completed the dispatch of Notice of Postal Ballot on January 23, 2023, in electronic form only to those Members who have registered their email address with the Bank/Registrar & Share Transfer Agent of the Bank ('RTA') (Link Intime India Private Limited)/Depository Participants (DP) and whose names appear in the Register of Members / Register of beneficial owners as received from the depositories as on January 20, 2023 ("cut-off date"). The said Notice is also available on the website of the Bank at www.indusind.com and the websites of the Stock Exchanges, i.e., BSE Limited at www.bseindia.com and The National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the National Securities Depository Limited's (NSDL) website at www.evoting.nsdl.com

In accordance with the provisions of the MCA Circulars, the Members can vote only through the remote e-voting process. A person whose name appears in the Register of Members/list of beneficial owners as on the cut-off date shall be entitled to vote through remote e-voting process on the resolution as set out in the said Notice of Postal Ballot.

Any person who is not a Member as on the cut-off date should treat this Notice for information purpose only.

The Bank has engaged National Securities Depository Limited (NSDL) to provide remote e-voting facility. The procedure for remote e-voting is given in the said Notice of Postal Ballot.

The remote e-voting shall commence from Sunday, January 29, 2023 (9:00 A.M. IST) and remain open up to Monday, February 27, 2023 (5:00 P.M IST). Remote e-voting shall not be allowed beyond the said date and time and shall be forthwith disabled by National Securities Depository Limited (NSDL). Once the vote on resolution is cast by the Member, the Member shall not be allowed to change it subsequently or cast the vote again.

Members of the Bank, who have not yet registered their email address and mobile number, are requested to register the same immediately with their Depositories Participants in respect of shares held in electronic form and by communicating to Link Intime India Private Limited in respect of shares held in physical form.

The Board of Directors of the Bank have appointed Mr. Alwyn D'souza (C.P No. 5137), or failing

him Mr. Jay D'souza (C.P No. 6915), Practising Company Secretaries, from Alwyn Jay & Co.,

Company Secretaries, as the Scrutinizer to scrutinize the e-Voting process in a fair and transparent The result of the postal ballot will be declared within two working days of conclusion of remote

e-voting process i.e. on or before Wednesday, March 1, 2023. These results will be communicated to the Stock Exchanges and will be uploaded on the website of the Bank at www.indusind.com. The said results will also be displayed at the Registered and Corporate Offices of the Bank.

In case of any query(s), the members may refer to the 'Frequently Asked Questions' (FAQs) for Shareholders and the e-Voting User Manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com/ call on Toll-free Number 1800-222-990/ send a request at evoting@nsdl.co.in. Alternatively, you may contact Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL on Toll free Number 18001020990 and 1800224430 write to her at Trade World, 'A' Wing, 4" Floor, Kamala Mills Compound, Senapati Bapat Marg, Lower Parel, Mumbai-400 013.



For IndusInd Bank Limited

Anand Kumar Das Company Secretary (FCS: 6950)

FROM THE FRONT PAGE

Co-location order set aside in relief to NSE

The tribunal affirmed the violations committed by OPG Securities but asked Sebi to do a rethink on the disgorgement amount of ₹15.5 crore within four months in the light of the tribunal's observation. "We direct the whole time

member to consider the charge of connivance and collusion of OPG and its directors with any employee/officials of NSE. Further, the WTM will decide the issuance of direction, penalty and concealment of vital information and will further reconsider the issue relating to crowding out of other market participants,"the SAT order read.

The CBI, meanwhile, stated later in the day that it is examining the SAT order.

SAT said the allegations against NSE were serious and Sebi should have been more proactive in its approach."We find that Sebi had adopted a slow approach and was placing a protective cover over NSE's alleged misdeeds. It is only when questions were placed on the floor of the Parliament that Sebi woke up and instituted an investigation," the tribunal observed in its 235-page order.

It further added that the scope of investigation was limited and not made under Section 11(4) but was conducted by another agency under Section 11C."Considering the gravity of the alleged charges, Sebi should have itself conducted an investigation/enquiryinstead of delegating it to NSE to conduct an investigation. It is strange and it does not stand to reason as to how Sebi directed NSE to conduct an investigation against itself. It is clear that a casual approach was adopted."

The tribunal found contradictions in the two separate orders passed by the same WTM on the same date: one against NSE, Narain and Ramkrishna, and the other against OPG Securities. The tribunal's verdict pertains to a matter relating to the delayed dissemination of tickby-tick data referred to as the colocation scam. It was contended

financialexp.epap.in

'Quarter of Apple's production to shift to India' It is setting up its largest population aspirational

manufacturing unit in the country in Hosur near Bengaluru. Its plan to scale up manufacturing in India is in consonance with the strategy to diversify more of its supply chain away from China. J P Morgan estimated last year that a quarter of all Apple products would be made outside China by 2025. Goyal said India offers a rule of law and transparent government policies and business models which help enterprises.

In November last year, telecom and IT minister Ashwini Vaishnaw had said that the Hosur facility, the biggest unit to manufacture iPhone in India, will employ around 60,000 people. Apple gets iPhones manufactured by electronics giants - Foxconn, Wistron and Pegatron in India. Foxconn has already revealed its plans to quadruple the workforce at its iPhone factory in India over

that NSE had violated the fun-

damental objective of ensuring

equal access to all market par-

ticipants and that certain trad-

ing members with vested inter-

ests were given preferential

access to the data. The members

or high-frequency traders with

prior access to the data indulged

in front running, market abuse

tor to pass a series of orders

against the NSE and former

chief executives, Ramkrishna

and Narain in 2019, alleging

that the exchange deliberately

allowed preferential access to

some network servers at the

Budget session

Both the ministries are still in

talks to resolve differences after

the revenue department

rejected the commerce min-

istry's proposal to extend a

benign corporate tax rate of

15% until 2032 for greenfield

This led the market regula-

and fraud.

exchange.

DESH Bill

unlikely in



the next couple of years. Speaking about India's macroeconomic situation, Goyal said this would be a "challenging year" for the world, with inflation in several countries being "very high," but added that India has managed to reduce price pressures. During the tenure of the ruling National Democratic Alliance, average inflation would be around 4.5%, he said, adding that in the period of the UPA-II government, inflation rates were

Goyal said with a large times," he said.

"The broad contours of the

which had a hunger for better things in life, as their basic needs had been taken care of, India was emerging as a magnet for products like dishwashers, dryers, washing machines and mobile phones.

China's Covid-related lockdowns and restrictions, and rising trade and geopolitical tensions between Beijing and Washington, have influenced Apple's plans to shift production elsewhere.

Goyal said in 2014 when the Narendra Modi government assumed office, interest rates were costlier at around 14%."But it was with the government of India's efforts that now the interest rates have reduced to 6-7% for an average-sized industry and about 8-9% for an MSME. The current situations of war and the Covid-19 pandemic has impacted the interest rates in recent

much higher.

and certain brownfield units in

draft Bill are expected to be

finalised after the Budget ses-

sion. As such, the finance min-

istry is busy preparing the Bud-

get for FY24, which is the top

priority now," one of the sources

said.FE had reported on October

5 that the finance ministry had

formally opposed the proposed

tax incentive. It had also

expressed its reservation on

another proposal to integrate

the hubs with the domestic

market, as such a concept goes

against the current SEZ struc-

ture with clear export obliga-

tions based on which certain

incentives (such as duty-free

imports of goods) are extended

ministry had raised similar con-

cerns over granting tax incen-

tives to SEZs, in sync with its bid

to prevent fiscal erosion and its

vision to herald an exemption-

free and simplified tax regime.

In the past, too, the finance

to these units.

these proposed hubs.

or nominal tax, instead of the usual customs duty.

However, it was expected to soften its opposition to freezing the concessional tax for both manufacturing and services units for a decade this time, as it had already trimmed such a tax to 15% for new manufacturing units that will begin operations by March 2024 (it's now expected to be extended to March 2025). But the possibility of a loss of potential tax revenue at a time when the government is striving hard to reduce the elevated fiscal deficit seems to have promoted the finance ministry to stick to its stand.

tated to woo investors after the government set a sunset date for SEZ units to start operations (June 30, 2020) to be eligible for a phased income-tax holiday for 15 years. This dampened the appeal of SEZs that were once touted to be the key engine of India's export growth. Sensing this, the commerce ministry had incorporated the benign tax and

The DESH Bill was necessi-

about the lack of export focus of these units stems from the con-

Sequoia, which has been backing GoMechanic since 2019 and is its largest shareholderwith a 27% stake, according to Tracxn, was not aware of the bookkeeping problems, it said in a joint emailed statement with other investors. The India and Southeast Asia team had stalled announcing the raising of \$2.85 billion across three funds by almost a month, last year, after alleged irregularities at some of its portfolio firms, the people said.

Since starting in India more than 16 years back, Sequoia Capital India has broadened its geographical reach to Southeast Asia and invested in more than 400 startups. BharatPe and Trell are among other companies backed by them that have faced allegations of flouting rules. **—BLOOMBERG**

cern that it would spur demands for similar incentives for firms outside these zones.

Sequoia weighs

audits as lapses

mount

The prospective investor group that hired EY pulled out of talks to fund GoMechanic and informed Sequoia about the lapses, Bloomberg News reported last week.

It had also resisted the idea of allowing SEZ units to sell goods some other provisions in the in the domestic market at zero draft DESH Bill to redraw